



Date: 11 January, 2023

The BSE Limited Corporate Compliance Department Rotunda Building P. J. Towers, Dalal Street, Fort Mumbai 400001 Scrip Code – 523269	The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051 Symbol : ADVANIHOTR
---	---

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement - Notice to shareholders for transfer Equity Shares to IEPF

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith the copies of Notices to Shareholders published in the following newspapers on January 11, 2023, in connection with transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

1. Financial Express
2. Mumbai Lakshdeep

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For Advani Hotels and Resorts (India) Limited

Vikram Soni
Compliance Officer and Company Secretary
Membership No: A36705

Place: Mumbai

U.P. Power Corporation Ltd.

R-APDRP Part-A, 5th Floor Shakti Bhawan Extn., Lucknow-226001
Phone: 0522-2288801, E-mail: itanip.uppc@gmail.com CIN: U32201UP1999SGC024928

E-Tender Notice

RFP No. 06/UPPCL/RAPDRP/NBSP/2022 Dated: 10.01.2023

E-tenders are invited in two parts (Part-I Technical Bid and Part-II Price Bid) for Selection of IT Network Service Provider for PuVVNL, MVVNL, DVVNL, PUVNL & UPPCL HQ. Bid document (RFP) is available online on <https://etender.up.nic.in> as per particulars indicated below. Any changes in the Bid Schedule, corrigendum etc. shall be notified via same website only. Prospective bidders are therefore requested to regularly check the website for any updates.

S.No.	Particulars	Details
1	e-Tendering Notice no.	06/UPPCL/RAPDRP/NBSP/2022
2	e-Bid Portal	https://etender.up.nic.in
3	Name of Work	Selection of IT Network Service Provider for PuVVNL, MVVNL, DVVNL, PUVNL & UPPCL HQ
4	e-tender cost	Rs. 20000/- + GST @18% (non-refundable).
5	Earnest Money Deposit (EMD)	Rs. 1 Crore (Refundable)
6	Document sale start date	11.01.2023-12:00 Hrs onward
7	e-Bid submission start date	11.01.2023-12:00 Hrs onward
8	Pre Bid Meeting	18.01.2023 through video conferencing
9	Document sale end date/time	08.02.2023, 17:00 Hrs
10	e-Bid submission end date/time	08.02.2023, 17:00 Hrs
11	Opening date of e-bid part-I	09.02.2023, 15:00 Hrs
12	Opening date of e-bid part-II	To be notified later

*Link for joining Pre-bid VC will be shared with bidders who place a request for the same on our e-mail address mentioned in RFP.

Note: Cost of Bid Document & Earnest Money Deposit (EMD) shall be in favour of Accounts Officer, Central Payment Cell, U.P. Power Corporation Ltd. Shakti Bhawan Extension, Lucknow-226001 payable at Lucknow.

Bid shall be accepted through the e-tender portal. Tender issuing authority is not responsible for the delay/downloading of tender document by the recipient due to any problem in accessing the e-tender website. The tender issuing authority is also not responsible for delay in uploading bids due to any problem in the e-tender website. Further details are available at website: <https://etender.up.nic.in>

UPPCL reserves the right to reject any or all proposals or cancel the bid without assigning any reason thereof.

Sd/- Chief Engineer (Level-II)
R-APDRP Part-A/IT, UPPCL,
5th Floor, Shakti Bhawan Extension, Lucknow-226001
Phone No. 0522-2288801

संख्या - 11/ज.स./याकालि/2023 दिनांक: 10.1.2023

PXIL Power Exchange India Limited

Sumer Plaza, Unit No.901, 9th floor, Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai - 400 059, India
Tel: +91 22 4009667/87 Fax: +91 22 4009663/90
Email: info@pxil.co.in, CIN:U74900MH2008PL179152

Trading Month December 2022

Markets	Segment	Minimum		Maximum		Average		Total MUs
		Price (₹/KWh) (MUS)	Volume (MUS)	Price (₹/KWh) (MUS)	Volume (MUS)	Price (₹/KWh) (MUS)	Volume (MUS)	
TAM	DAC	2.45	0.78	12.00	21.60	6.03	8.49	263.32
	INTRADAY	3.85	0.05	11.80	0.26	6.95	0.13	0.73
	DAILY UPC	4.93	7.20	4.93	7.20	4.93	7.20	72.00
	WEEKLY UP	4.53	2.40	4.63	4.80	4.61	3.27	36.00
	ANYDAY REVERSE AUCTION	4.69	3.60	4.69	6.00	4.69	5.60	173.74
GTAM SOLAR	DAC	5.87	0.20	5.87	0.20	5.87	0.20	0.20
GTAM NONSOLAR	DAC	2.44	0.43	11.92	3.25	5.15	2.16	66.94

SHARE INDIA SECURITIES LIMITED

CIN : L67120GJ1994PLC115132
Reg. office: Unit No. 604A-B, 605A-B, 6th Floor, Tower A, World Trade Centre, Gift City, Block-51 Zone-5, Road 5E Gift City, Gandhinagar, Gujarat-382355, Tel: 0120-4910000
Corporate Office : A-15, Sector-64, Noida, Gautam Buddha Nagar, Uttar Pradesh-201301
Website : www.shareindia.com; Email : vikas_cs@shareindia.com

CORRIGENDUM TO THE POSTAL BALLOT NOTICE

This is to inform you that with respect to the Postal Ballot Notice dated January 06, 2023 issued by Share India Securities Limited, this Corrigendum is being issued to give notice regarding amended details as mentioned herein.

*With reference to Item No. 2 and Item No. 3 of the Notice, the term "Ordinary Resolution" shall be read as "Special Resolution" along with the explanatory statement attached thereto.

This Corrigendum to the Postal Ballot Notice shall form an integral part of the Notice which has already been circulated to the Shareholders of the Company and on and from the date hereof, the Postal Ballot Notice shall always be read in conjunction with this corrigendum. All other contents of the Notice, save and except as amended / modified by this Corrigendum, shall remain unchanged.

For Share India Securities Limited
Sd/-
Vikas Aggarwal
Company Secretary & Compliance Officer

Date : 10.01.2023
Place : Noida

DELHI JAL BOARD: GOVT. OF NCT OF DELHI

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (CCR)

VARUNALAYA, PH-II, KAROL BAGH, NEW DELHI-110005

Short Press N.I.T. No. 03 (2022-23)

S. No.	Name of work	Estimate Cost	Tender Fee (in Rs.)	Earnest Money (in Rs.)	Date of release of Tender/Tender ID	Last date / time of receipt of tender
1	Establishment and Operation of Delhi Jal Board Call Centre (1916) including CRM	Item Rate	1,500.00	Rs. 4,50,000.00	Dr. 10.01.2023 2023_DJB_234561_1	24.01.2023 up to 03.00 PM

Further details in this regard may be seen at <https://govtprocurement.delhi.gov.in>

Sd/-
(ASHOK KUMAR)
Executive Engineer (CCR)
Mobile No. 9650640606

ISSUED BY P.R.O. (WATER)
Adv. No. J.S.V. 444 (2022-23)
STOP CORONA: Wear Mask, Physical Distancing, Hand Hygiene

Vandana Vidhyut Limited (In Liquidation)

Liquidator: Mr. Sanjay Gupta

Liquidator Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi-110048.

E-mail: vandana.vidhyut@aaainsolvency.com, assetsale1@aaainsolvency.in, assetsale2@aaainsolvency.in, sanjaygupta@aaainsolvency.com, Mob: 8800865284 (Md.Wasim and Mr. Puneet Sachdeva)

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: 15th February, 2023 at 03.00 pm to 05.00 pm
(With unlimited extension of 5 minutes each)

Last date of submission of EMD: 13th February, 2023 till 03.00 pm
Last date for Submission of Eligibility Documents by prospective bidder: 11th January 2023 to 25th January 2023.

SALE NOTICE

Sale of Assets and Properties owned by Vandana Vidhyut Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Cuttack Bench vide order dated 16th December, 2019. The sale will be done by the undersigned through the E-Auction platform i.e. M/s National E-Governance Services Ltd (NeSL) having website at: <https://nbid.nesl.co.in/app/login>

Asset	Reserve Price (INR)	EMD Amount (INR)	Incremental Value (INR)
BLOCK A			
Leasehold rights of the Land leased by Chhattisgarh State Industrial Development Corporation (CSIDC) at Katghora, Korba, Chhattisgarh (Total Area: 644.69 Acres Approx.)	38 Crores	1.90 Crores	10 Lakhs

TERMS AND CONDITIONS:

- E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" and "WITHOUT RECOURSE BASIS" through approved service provider i.e. NeSL (National E-Governance Services Ltd.)
- It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disqualify any interested party / potential investor / bidder without assigning any reason and without any liability.
- All the terms and conditions are to be mandatorily referred from the website of AAA Insolvency Professionals LLP i.e. <https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/vandana-vidyut-limited/> and from the E-Auction Process Document, prior to submission of EMD and participation in the process.

Sanjay Gupta
Liquidator in the matter Vandana Vidhyut Limited
IBBI (Regn. No-IBBI/PA-001/IP-00117/2017-2018/10252)
Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi-110048
Contact Person: Mr. Wasim and Mr. Puneet Sachdeva: +91-8800865284

Date: 10/01/2023
Place: New Delhi

OFFICE OF THE A.C.E. (P)-4

DELHI JAL BOARD: GOVT. OF N.C.T. OF DELHI

ROOM No. 31, B-BUILDING, JHANEWALAN, NEW DELHI-110005.
Mob:- 9650094325 E-mail id: djbwaterbody@gmail.com

PRESS NIT No. 16/WB/12/2022-23

S. No.	Name of Work	Estimated Contract Value (ECV) Amount put to tender	Earnest Money (EMD)	Tender Fee	Date of Release of tender in E-procurement Solution & Tender ID No.	Last Date/ Time of receipt of tender E-procurement Solution
1	Creation of Lake no. 2 and deepening of lake no. 1 at Rohini Sector-25 STP under ACE(P)-4.	Rs. 13,80,42,590/-	Rs. 23,81,000/-	15000/-	09.01.2023 2023_DJB_234533_1	10.02.2023 At 03:00 PM

Further details in this regard can be seen at <https://govtprocurement.delhi.gov.in>

ISSUED BY P.R.O. (WATER)
Adv. No. J.S.V. 441(2022-23)
EXECUTIVE ENGINEER (WB-I)
Sd/-
"STOP CORONA, WEAR FACE MASK, FOLLOW PHYSICAL DISTANCING, MAINTAIN HAND HYGIENE"

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

DCM SHRIRAM LTD.

Regd. Office: 2nd Floor (West Wing), Worldmark 1, Aerocity, New Delhi-110037
Tel: 011-42100200
CIN No.: L74899DL1989PLC034923
E-mail: response@dcmshriram.com
Website: www.dcmshriram.com

NOTICE

Pursuant to the Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 20th January, 2023, inter alia, to consider the Unaudited Financial Results (both Standalone and Consolidated) for the quarter and nine months ended 31.12.2022 and to consider the payment of 2nd interim dividend, if any, for the financial year 2022-23.

This notice is also available on the website of the Company, i.e., www.dcmshriram.com and stock exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com

For DCM Shriram Ltd.
Sd/-
(Sameet Gambhir)
Company Secretary
Date : 10.01.2023 & Compliance Officer

Advani Hotels & Resorts (India) Limited

CIN: L99999MH1987PLC042891
Regd. Off.: 18A & 18B, Jolly Maker Chambers-II, Nariman Point, Mumbai - 400021
Phone: +91-22-22850101
Website: www.caravelabeachresortgoa.com | Email: cs.ho@advanihotels.com

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the IEPF Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, the Shares underlying against the Interim Dividend declared for the Financial Year 2015-16, which have remained unpaid/unclaimed for seven consecutive years, are due to be transferred to the IEPF Authority in accordance with the Act and the procedure set out in the IEPF Rules.

The Company is communicating to the concerned Shareholders through individual notices regarding the transfer of their underlying Shares to the IEPF Authority. The full details of the Shareholders including their Folio Number or DP ID - Client ID, whose Shares are due to be transferred to IEPF Authority, as aforesaid, are hosted on the website of the Company, which can be accessed using the link www.caravelabeachresortgoa.com

In case of Shareholders holding the Shares in:

- Physical Form** - The Company would be issuing new Share Certificate(s) in lieu of original Share Certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of Shares to the Demat account of the IEPF Authority and upon such issue, the original Share Certificate(s) which are registered in the name of original Shareholders will stand automatically cancelled and be deemed to be non-negotiable.
- Dematerialised Form** - The Company shall inform the depository by way of Corporate Action for transfer of Shares lying in their Demat account in favour of the Demat account of the IEPF Authority.

No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and Shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. However, the Shareholders may claim both, the unclaimed dividend(s) and the Share(s) transferred to IEPF (including all benefits accruing on such Shares, if any) by making an application to the IEPF Authority in e-Form IEPF-5, as prescribed under the IEPF Rules and the same is made available on IEPF website at www.iepf.gov.in

In case Shareholders have any query on the subject matter and the IEPF Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent Datamatics Business Solutions Limited at Plot No. B-5, Part B Cross Lane, MIDC, Andheri (East), Mumbai 400093, India; Tel: +91-22-66712188; Email: info@datamaticsbpm.com; Website: www.datamaticsbpm.com

For further details kindly visit <https://www.caravelabeachresortgoa.com/investor-relation.html>; BSE Limited - www.bseindia.com; and NSE Limited - www.nseindia.com

For Advani Hotels & Resorts (India) Ltd.
Sd/-
Vikram Soni
Company Secretary and
Compliance Officer

Place: Mumbai
Date: 10.01.2023

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Code of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)
FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF
KODAK ALARIS INDIA PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS	
1. Name of Corporate Person	Kodak Alaris India Private Limited
2. Date of incorporation of Corporate Person	16th August 2013
3. Authority under which Corporate Person Incorporated/Registered	ROC-Mumbai
4. Corporate Identity Number / Limited Liability Identity Number of Corporate Person	U51101MH2013FTC247032
5. Address of the Registered Office and Principal Office (if Any) of Corporate Person	1403A, Bhurmiraj Costarica Plot No 1 and 2, Sector-18, Sanpada, Navi Mumbai, Maharashtra-400705, India
6. Liquidation Commencement Date of Corporate Person	9th January 2023
7. Name, Address, Email Address, Telephone Number and the registration number of the Liquidator	Kapila Gupta House no 48, Bank Enclave, Laxmi Nagar, New Delhi-110092 E-Mail ID Registered with IBBI: aadhayakapila@gmail.com E-Mail ID for correspondence: liquidator.kodakindia@gmail.com Mobile: +91-9818986644 IBBI/PA-001/IP-P-02564/2021-2022/13955
8. Last date for submission of claims	8th February 2023

Notice is hereby given that Kodak Alaris India Private Limited has commenced voluntary liquidation on 9th January 2023. The stakeholders of Kodak Alaris India Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 8th February 2023 to the liquidator at the address/e-mail mentioned against item 7.

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claims shall attract penalties.

Kapila Gupta
Liquidator
Kodak Alaris India Private Limited
IBBI/PA-001/IP-P-02564/2021-2022/13955

Date: 11th January 2023
Place: Mumbai
E-Mail ID Registered with IBBI: aadhayakapila@gmail.com
E-mail ID for correspondence: liquidator.kodakindia@gmail.com

Weizmann Limited

CIN No.: L65990MH1985PLC038164
Regd. Office: Empire House, 214, Dr. D N Road, Ent. A, K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400011,
Tel No. 91-22-22071501 (6 Lines) Fax No.: 91-22-22071514
Email ID: investors@grievance@weizmann.co.in, Website: www.weizmann.co.in

NOTICE

Mandatory transfer of equity shares in Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority") (For attention of the Equity Shareholders of the Company)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") the Equity Shares of the Company in respect of which the dividend has not been paid or claimed during the past seven consecutive years from 2015-16 shall be transferred by the Company to the Demat Account of IEPF Authority.

In accordance with the procedure prescribed under the Rules, individual communication is being sent to those shareholders at their latest available address who has not claimed dividend with respect to the Equity Shares held in the Company during the past seven years from F. Y. 2015-16 and whose shares are liable to be transferred to IEPF Authority. The Company has uploaded the details of such shareholders and their equity shares due for transfer, including their Folio Nos. or DP ID - Client ID details, on its website www.weizmann.co.in. The shareholders are requested to visit the website in order to verify the details of the equity shares liable to be transferred to the IEPF Authority.

In case the Company does not receive any valid claim from the concerned shareholders before 8th April, 2023, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority by the due date by following the due process as enumerated in the Rules which is briefly as under:

- In case of shares held in physical form: The Company would be issuing duplicate share certificates in lieu of the original share certificates and will convert them in DEMAT form for the purpose of transfer to the IEPF Authority. Upon such issuance, the original share certificates will stand automatically cancelled and will be deemed non-negotiable thereafter.
- In case of shares held in demat form: The shares will be transferred to IEPF Authority by way of Corporate Action.

Kindly note that all future benefits, dividends, if any, arising on such shares would be transferred to IEPF Authority.

The shareholders may further note that this notice and the details uploaded by the Company on its website should be considered as adequate notice in respect of issue of the duplicate share certificates by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority, pursuant to the Rules.

You may be pleased to note that the Equity shares transferred to IEPF Authority, including the benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority upon following the procedure prescribed under the Rules. The Rules are available on the website of the IEPF Authority at www.iepf.gov.in.

In case, the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agents, **Bigshare Services Private Limited**, Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Contact Nos. : 022 - 62638200/222/223, Email: investor@bigshareonline.com

For Weizmann Limited
Sd/-
Ami Purohit
Company Secretary

Place: Mumbai
Date: 10.01.2023

UFO MOVIEZ INDIA LIMITED

CIN: L22120MH2004PLC285453
Regd. and Corporate Office: Valuable Techno Park, Plot #53/1, Road #7, MIDC, Marol, Andheri (E), Mumbai - 400093
Tel: +91 22 40305060 Fax: +91 22 40305110
Email: investors@ufomoviez.com | Website: www.ufomoviez.com

TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

NOTICE is hereby given to the members pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules").

In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rules, all dividends remaining unpaid or unclaimed for a period of seven years from the date of transfer to the Unpaid Dividend Account are required to be transferred by the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF") established by the Central Government.

Shareholders are requested to note that the dividend declared during the Financial Year 2015-16 which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF on April 17, 2023. The corresponding shares on which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years will also get due to be transferred as per the procedure set out in the Rules. In compliance with the Rules, the Company has individually communicated to the shareholders and the details of Shares liable for transfer to IEPF is being made available at our Company's website www.ufomoviez.com.

Concerned shareholders of the Company are hereby requested to claim the dividend declared during the Financial Year 2015-16 on or before April 10, 2023, failing which the Company, with a view of adhering with the requirements of the Rules, shall transfer the respective unclaimed dividend (s) amount and corresponding shares to IEPF without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of Unclaimed Dividend amount and Shares so transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF by following the procedure prescribed in the Rules.

For further clarifications or assistance, you may write to:

UFO Moviez India Limited Valuable Techno Park, Plot No.53/1, Road No.07, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400093 Tel.: +91 (22) 4030 5060 / 11 E-mail: investors@ufomoviez.com Website: www.ufomoviez.com	KFIN Technologies Limited Unit: UFO Moviez India Limited Selenium Tower B Plot No.31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad : 500 032 Toll Free No - 1800-309-4001 Email: einward.ris@kfinetech.com Website: www.kfintech.com
--	---

Date : January 10, 2023
Place : Mumbai
For UFO Moviez India Limited
Sd/-
Kavita Thadeshwar
Company Secretary

PUBLIC ANNOUNCEMENT OF FINAL EXIT OFFER TO THE EQUITY SHAREHOLDERS OF

ADHARSHILA CAPITAL SERVICES LIMITED

Registered Office: 7C, 1st Floor, 'J' Block Shopping Centre, Saket New Delhi -110017
[CIN: L65100DL1993PLC056347]
Tel: 011-46107318, E-mail: adharshilacapital@gmail.com
Website: www.adharshilacapital.in

THE EQUITY SHARES OF THE COMPANY HAVE ALREADY BEEN DELISTED FROM ALL THE STOCK EXCHANGES (BSE LTD.) AND HENCE ARE NO LONGER TRADED. THIS OFFER IS TO PROVIDE YOU WITH A FINAL OPPORTUNITY TO EXIT.

AS A SHAREHOLDER OF THE COMPANY PLEASE NOTE THAT DUE TO DELISTING, YOU SHALL NO LONGER BE ABLE TO SELL THE SHARES OF THE COMPANY OVER ALL THE STOCK EXCHANGES (BSE LTD.) AND THEREFORE IT WOULD BE DIFFICULT TO DISPOSE OFF YOUR SHARES.

All the remaining Public Shareholders of Adharshila Capital Services Limited ("the Company") are hereby informed that subsequent to the successful completion of delisting offer, which were concluded in accordance with Chapter VI Part A and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("the Regulations"), and subsequent amendments thereto, wherein the exit offer was made by the Promoter/Acquirer, Mr. Raj Kumar Adlakha at the exit price of Rs 31.00 (Rupees Thirty One Only) to the public shareholders of Adharshila Capital Services Limited.

The BSE Limited vide its notice bearing reference no. 20221226-19 dated 26th December, 2022 have delisted the company from the exchange with effect from 09th January, 2023. As per SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 and subsequent amendments thereof, the BSE Limited has stipulated that the acquirer shall provide an exit option to the remaining public shareholders of the Company. The Public Shareholders of the Company who did not or were unable to participate in the delisting offer or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes, now have a last and final opportunity to sell their shares to the promoter/acquirer at the exit price of Rs 31.00 (Rupees Thirty One Only) per share commencing from 10th January, 2023 to 09th January, 2024 i.e. for a period of One Year in Compliance with relevant provisions of SEBI (Delisting of equity shares) Regulations, 2021 and subsequent amendments thereto.

The Form of Acceptance alongwith relevant enclosures inviting public shareholders to tender their shares at the exit price to the "Acquirer" is being shortly dispatched to all the remaining public shareholders, who did not or were unable to participate in the delisting process or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes. Subject to any Regulatory Approvals as may be required, the Acquirer intends to dispatch payment to the shareholders who will validly tender their shares to the Acquirers with all the necessary documentation within 15 days of such receipt.

TENDERING PROCESS FOR REMAINING EQUITY SHARES

1. Shareholders holding their equity shares in physical form: Equity Shareholders who hold equity shares in physical form and wish to tender their shares will be required to send the Form of Acceptance Cum Acknowledgement duly filled in, Original Physical Share Certificate accompanied with Blank Transfer Deed duly signed along with relevant authorizations, if applicable, to the company at its registered office address at 7C, 1st Floor, 'J' Block Shopping Centre, Saket, New Delhi-110017.

2. Shareholders holding their equity shares in Demat Form: Beneficial Owners and shareholders holding equity shares in dematerialized form, will be required to send their duly filled in Form of Acceptance Cum Acknowledgement along with relevant authorizations, if applicable, alongwith photo copy of delivery instructions in "Off-Market" mode or Counterfoil of the delivery instructions in "Off-Market" mode duly acknowledged by the Depository Participant ("DP") in favour of following account and send it to the Registrar appointed by the Acquirer for this purpose:

Depository Participant Name	Depository Participant Identification Number	Client Identification Number	Depository Name	Depository Account Name
SMC Global Securities Limited	12019101	05816157	Central Depository Services (India) Limited	Raj Kumar Adlakha

For any query relating to the exit offer, please consult the Company. The shareholders are requested to tender or send their complete document(s) to the Company at the following address as per the mode of delivery mentioned herein from Monday to Friday between 10:00 A.M. to 5:00 P.M.

Sl. No.	Address	Contact Person	Mode of delivery	Telephone Number	Email ID
1	7C, 1 st Floor, 'J' Block Shopping Centre, Saket New Delhi - 110017	Mr. Tushar Malhotra	By Regd. Post/Speed Post/Courier/ Hand Delivery	011-46107318	adharshilacapital@gmail.com

For Pariksha Fin-Invest-Lease Limited
Sd/-
HARNAD TYAGI
DIRECTOR

Place : New Delhi
Date : 09th January, 2023

PUBLIC ANNOUNCEMENT OF FINAL EXIT OFFER TO THE EQUITY SHAREHOLDERS OF

PARIKSHA-FIN-INVEST-LEASE LIMITED

Registered Office: 7C, 1st Floor, 'J' Block Shopping Centre, Saket, New Delhi -110017
[CIN: L65100DL1994PLC057377]
Tel: 011-46107318, E-mail: pariksha.delhi@gmail.com, Website: www.pfil.in

THE EQUITY SHARES OF THE COMPANY HAVE ALREADY BEEN DELISTED FROM ALL THE STOCK EXCHANGES (BSE LTD.) AND HENCE ARE NO LONGER TRADED. THIS OFFER IS TO PROVIDE YOU WITH A FINAL OPPORTUNITY TO EXIT.

AS A SHAREHOLDER OF THE COMPANY PLEASE NOTE THAT DUE TO DELISTING, YOU SHALL NO LONGER BE ABLE TO SELL THE SHARES OF THE COMPANY OVER ALL THE STOCK EXCHANGES (BSE LTD.) AND THEREFORE IT WOULD BE DIFFICULT TO DISPOSE OFF YOUR SHARES.

All the remaining Public Shareholders of Pariksha Fin-Invest-Lease Limited ("the Company") are hereby informed that subsequent to the successful completion of delisting offer, which were concluded in accordance with Chapter VI Part A and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("the Regulations"), and subsequent amendments thereto, wherein the exit offer was made by the Promoter/Acquirer, Mr. Raj Kumar Adlakha at the exit price of Rs 28.00 (Rupees Twenty Eight Only) to the public shareholders of Pariksha Fin-Invest-Lease Limited.

The BSE Limited vide its notice bearing reference no. 20221226-18 dated 26th December, 2022 have delisted the company from the exchange with effect from 09th January, 2023. As per SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 and subsequent amendments thereof, the BSE Limited has stipulated that the acquirer shall provide an exit option to the remaining public shareholders of the Company. The Public Shareholders of the Company who did not or were unable to participate in the delisting offer or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes, now have a last and final opportunity to sell their shares to the promoter/acquirer at the exit price of Rs 28.00 (Rupees Twenty Eight Only) per share commencing from 10th January, 2023 to 09th January, 2024 i.e. for a period of One Year in Compliance with relevant provisions of SEBI (Delisting of equity shares) Regulations, 2021 and subsequent amendments thereto.

The Form of Acceptance alongwith relevant enclosures inviting public shareholders to tender their shares at the exit price to the "Acquirer" is being shortly dispatched to all the remaining public shareholders, who did not or were unable to participate in the delisting process or who unsuccessfully tendered their shares

LOST & FOUND
I am Sukeshani Sanjay Mohabe Have lost Diploma Certificate of Maharashtra Nursing Council registration no. XXVII-62698 and diploma certificate no 199565 while traveling. If anyone find please contact the below given address. If not found, the I will apply for duplicate certificate Miss. Sukeshani Sanjay Mohabe 343, Douglas Memorial Children Home, Wanjari Nagar, Ajni Nagpur 440003
Date: 11/01/2023

PUBLIC NOTICE
This Notice is to hereby that Mrs. Mahek Salim Qureshi Residing at S.R.A. Scheme of Sairaj, Gauripada, Wing-C Room no. 703, Village of Yalmal Malad (West) Taluka Borivali, Orlem at New Link Road Malad 400064. Has Lost/misplaced the Allotment of Alternate accommodation letter in lieu of Structure Situated at Mahim Fort, Road Mahim (W)-400016 (C.S.No 1393) of Mahim Division. File filed complaint at Malad Police Station on 26.12.2022. Complaint No 2795/2023. All persons are hereby informed that not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing document. If any persons who finds it, is requested to return the same to above mention address thereof within 15 Days from the date of publication of this notice.
Place: Mumbai Sd/-
Date: 11.01.2023 Mrs. Mahek Salim Qureshi

अडवानी हॉटेल अॅन्ड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड
(सीआयएन : L99999MH19798PLC042891)
नोंदीपकृत कार्यालय : १८ए व १८बी, जॉती मेकर बसंद रॉ, नॉर्मन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.
दूर. क्र. ०२२ २२८५०११
वेबसाइट : www.caravelabeachersortgoa.com ई-मेल : cs.ho@advanihotels.com

सूचना
कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) च्या तरतुदी व कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे अधिसूचित आयईपीएफ प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षण, स्थानांतरण व परतावा) नियम, २०१६ (नियम), वेळोवेळी सुधारित केल्यानुसार (आयईपीएफ नियम) यांच्या अनुषंगानंतरित याद्वारे सूचना देण्यात येत आहे की दिनांक वीसव व २५व २६व २७व २८व २९व ३०व ३१व ३२व ३३व ३४व ३५व ३६व ३७व ३८व ३९व ४०व ४१व ४२व ४३व ४४व ४५व ४६व ४७व ४८व ४९व ५०व ५१व ५२व ५३व ५४व ५५व ५६व ५७व ५८व ५९व ६०व ६१व ६२व ६३व ६४व ६५व ६६व ६७व ६८व ६९व ७०व ७१व ७२व ७३व ७४व ७५व ७६व ७७व ७८व ७९व ८०व ८१व ८२व ८३व ८४व ८५व ८६व ८७व ८८व ८९व ९०व ९१व ९२व ९३व ९४व ९५व ९६व ९७व ९८व ९९व १००व १०१व १०२व १०३व १०४व १०५व १०६व १०७व १०८व १०९व ११०व १११व ११२व ११३व ११४व ११५व ११६व ११७व ११८व ११९व १२०व १२१व १२२व १२३व १२४व १२५व १२६व १२७व १२८व १२९व १३०व १३१व १३२व १३३व १३४व १३५व १३६व १३७व १३८व १३९व १४०व १४१व १४२व १४३व १४४व १४५व १४६व १४७व १४८व १४९व १५०व १५१व १५२व १५३व १५४व १५५व १५६व १५७व १५८व १५९व १६०व १६१व १६२व १६३व १६४व १६५व १६६व १६७व १६८व १६९व १७०व १७१व १७२व १७३व १७४व १७५व १७६व १७७व १७८व १७९व १८०व १८१व १८२व १८३व १८४व १८५व १८६व १८७व १८८व १८९व १९०व १९१व १९२व १९३व १९४व १९५व १९६व १९७व १९८व १९९व २००व २०१व २०२व २०३व २०४व २०५व २०६व २०७व २०८व २०९व २१०व २११व २१२व २१३व २१४व २१५व २१६व २१७व २१८व २१९व २२०व २२१व २२२व २२३व २२४व २२५व २२६व २२७व २२८व २२९व २३०व २३१व २३२व २३३व २३४व २३५व २३६व २३७व २३८व २३९व २४०व २४१व २४२व २४३व २४४व २४५व २४६व २४७व २४८व २४९व २५०व २५१व २५२व २५३व २५४व २५५व २५६व २५७व २५८व २५९व २६०व २६१व २६२व २६३व २६४व २६५व २६६व २६७व २६८व २६९व २७०व २७१व २७२व २७३व २७४व २७५व २७६व २७७व २७८व २७९व २८०व २८१व २८२व २८३व २८४व २८५व २८६व २८७व २८८व २८९व २९०व २९१व २९२व २९३व २९४व २९५व २९६व २९७व २९८व २९९व ३००व ३०१व ३०२व ३०३व ३०४व ३०५व ३०६व ३०७व ३०८व ३०९व ३१०व ३११व ३१२व ३१३व ३१४व ३१५व ३१६व ३१७व ३१८व ३१९व ३२०व ३२१व ३२२व ३२३व ३२४व ३२५व ३२६व ३२७व ३२८व ३२९व ३३०व ३३१व ३३२व ३३३व ३३४व ३३५व ३३६व ३३७व ३३८व ३३९व ३४०व ३४१व ३४२व ३४३व ३४४व ३४५व ३४६व ३४७व ३४८व ३४९व ३५०व ३५१व ३५२व ३५३व ३५४व ३५५व ३५६व ३५७व ३५८व ३५९व ३६०व ३६१व ३६२व ३६३व ३६४व ३६५व ३६६व ३६७व ३६८व ३६९व ३७०व ३७१व ३७२व ३७३व ३७४व ३७५व ३७६व ३७७व ३७८व ३७९व ३८०व ३८१व ३८२व ३८३व ३८४व ३८५व ३८६व ३८७व ३८८व ३८९व ३९०व ३९१व ३९२व ३९३व ३९४व ३९५व ३९६व ३९७व ३९८व ३९९व ४००व ४०१व ४०२व ४०३व ४०४व ४०५व ४०६व ४०७व ४०८व ४०९व ४१०व ४११व ४१२व ४१३व ४१४व ४१५व ४१६व ४१७व ४१८व ४१९व ४२०व ४२१व ४२२व ४२३व ४२४व ४२५व ४२६व ४२७व ४२८व ४२९व ४३०व ४३१व ४३२व ४३३व ४३४व ४३५व ४३६व ४३७व ४३८व ४३९व ४४०व ४४१व ४४२व ४४३व ४४४व ४४५व ४४६व ४४७व ४४८व ४४९व ४५०व ४५१व ४५२व ४५३व ४५४व ४५५व ४५६व ४५७व ४५८व ४५९व ४६०व ४६१व ४६२व ४६३व ४६४व ४६५व ४६६व ४६७व ४६८व ४६९व ४७०व ४७१व ४७२व ४७३व ४७४व ४७५व ४७६व ४७७व ४७८व ४७९व ४८०व ४८१व ४८२व ४८३व ४८४व ४८५व ४८६व ४८७व ४८८व ४८९व ४९०व ४९१व ४९२व ४९३व ४९४व ४९५व ४९६व ४९७व ४९८व ४९९व ५००व ५०१व ५०२व ५०३व ५०४व ५०५व ५०६व ५०७व ५०८व ५०९व ५१०व ५११व ५१२व ५१३व ५१४व ५१५व ५१६व ५१७व ५१८व ५१९व ५२०व ५२१व ५२२व ५२३व ५२४व ५२५व ५२६व ५२७व ५२८व ५२९व ५३०व ५३१व ५३२व ५३३व ५३४व ५३५व ५३६व ५३७व ५३८व ५३९व ५४०व ५४१व ५४२व ५४३व ५४४व ५४५व ५४६व ५४७व ५४८व ५४९व ५५०व ५५१व ५५२व ५५३व ५५४व ५५५व ५५६व ५५७व ५५८व ५५९व ५६०व ५६१व ५६२व ५६३व ५६४व ५६५व ५६६व ५६७व ५६८व ५६९व ५७०व ५७१व ५७२व ५७३व ५७४व ५७५व ५७६व ५७७व ५७८व ५७९व ५८०व ५८१व ५८२व ५८३व ५८४व ५८५व ५८६व ५८७व ५८८व ५८९व ५९०व ५९१व ५९२व ५९३व ५९४व ५९५व ५९६व ५९७व ५९८व ५९९व ६००व ६०१व ६०२व ६०३व ६०४व ६०५व ६०६व ६०७व ६०८व ६०९व ६१०व ६११व ६१२व ६१३व ६१४व ६१५व ६१६व ६१७व ६१८व ६१९व ६२०व ६२१व ६२२व ६२३व ६२४व ६२५व ६२६व ६२७व ६२८व ६२९व ६३०व ६३१व ६३२व ६३३व ६३४व ६३५व ६३६व ६३७व ६३८व ६३९व ६४०व ६४१व ६४२व ६४३व ६४४व ६४५व ६४६व ६४७व ६४८व ६४९व ६५०व ६५१व ६५२व ६५३व ६५४व ६५५व ६५६व ६५७व ६५८व ६५९व ६६०व ६६१व ६६२व ६६३व ६६४व ६६५व ६६६व ६६७व ६६८व ६६९व ६७०व ६७१व ६७२व ६७३व ६७४व ६७५व ६७६व ६७७व ६७८व ६७९व ६८०व ६८१व ६८२व ६८३व ६८४व ६८५व ६८६व ६८७व ६८८व ६८९व ६९०व ६९१व ६९२व ६९३व ६९४व ६९५व ६९६व ६९७व ६९८व ६९९व ७००व ७०१व ७०२व ७०३व ७०४व ७०५व ७०६व ७०७व ७०८व ७०९व ७१०व ७११व ७१२व ७१३व ७१४व ७१५व ७१६व ७१७व ७१८व ७१९व ७२०व ७२१व ७२२व ७२३व ७२४व ७२५व ७२६व ७२७व ७२८व ७२९व ७३०व ७३१व ७३२व ७३३व ७३४व ७३५व ७३६व ७३७व ७३८व ७३९व ७४०व ७४१व ७४२व ७४३व ७४४व ७४५व ७४६व ७४७व ७४८व ७४९व ७५०व ७५१व ७५२व ७५३व ७५४व ७५५व ७५६व ७५७व ७५८व ७५९व ७६०व ७६१व ७६२व ७६३व ७६४व ७६५व ७६६व ७६७व ७६८व ७६९व ७७०व ७७१व ७७२व ७७३व ७७४व ७७५व ७७६व ७७७व ७७८व ७७९व ७८०व ७८१व ७८२व ७८३व ७८४व ७८५व ७८६व ७८७व ७८८व ७८९व ७९०व ७९१व ७९२व ७९३व ७९४व ७९५व ७९६व ७९७व ७९८व ७९९व ८००व ८०१व ८०२व ८०३व ८०४व ८०५व ८०६व ८०७व ८०८व ८०९व ८१०व ८११व ८१२व ८१३व ८१४व ८१५व ८१६व ८१७व ८१८व ८१९व ८२०व ८२१व ८२२व ८२३व ८२४व ८२५व ८२६व ८२७व ८२८व ८२९व ८३०व ८३१व ८३२व ८३३व ८३४व ८३५व ८३६व ८३७व ८३८व ८३९व ८४०व ८४१व ८४२व ८४३व ८४४व ८४५व ८४६व ८४७व ८४८व ८४९व ८५०व ८५१व ८५२व ८५३व ८५४व ८५५व ८५६व ८५७व ८५८व ८५९व ८६०व ८६१व ८६२व ८६३व ८६४व ८६५व ८६६व ८६७व ८६८व ८६९व ८७०व ८७१व ८७२व ८७३व ८७४व ८७५व ८७६व ८७७व ८७८व ८७९व ८८०व ८८१व ८८२व ८८३व ८८४व ८८५व ८८६व ८८७व ८८८व ८८९व ८९०व ८९१व ८९२व ८९३व ८९४व ८९५व ८९६व ८९७व ८९८व ८९९व ९००व ९०१व ९०२व ९०३व ९०४व ९०५व ९०६व ९०७व ९०८व ९०९व ९१०व ९११व ९१२व ९१३व ९१४व ९१५व ९१६व ९१७व ९१८व ९१९व ९२०व ९२१व ९२२व ९२३व ९२४व ९२५व ९२६व ९२७व ९२८व ९२९व ९३०व ९३१व ९३२व ९३३व ९३४व ९३५व ९३६व ९३७व ९३८व ९३९व ९४०व ९४१व ९४२व ९४३व ९४४व ९४५व ९४६व ९४७व ९४८व ९४९व ९५०व ९५१व ९५२व ९५३व ९५४व ९५५व ९५६व ९५७व ९५८व ९५९व ९६०व ९६१व ९६२व ९६३व ९६४व ९६५व ९६६व ९६७व ९६८व ९६९व ९७०व ९७१व ९७२व ९७३व ९७४व ९७५व ९७६व ९७७व ९७८व ९७९व ९८०व ९८१व ९८२व ९८३व ९८४व ९८५व ९८६व ९८७व ९८८व ९८९व ९९०व ९९१व ९९२व ९९३व ९९४व ९९५व ९९६व ९९७व ९९८व ९९९व १०००व १००१व १००२व १००३व १००४व १००५व १००६व १००७व १००८व १००९व १०१०व १०११व १०१२व १०१३व १०१४व १०१५व १०१६व १०१७व १०१८व १०१९व १०२०व १०२१व १०२२व १०२३व १०२४व १०२५व १०२६व १०२७व १०२८व १०२९व १०३०व १०३१व १०३२व १०३३व १०३४व १०३५व १०३६व १०३७व १०३८व १०३९व १०४०व १०४१व १०४२व १०४३व १०४४व १०४५व १०४६व १०४७व १०४८व १०४९व १०५०व १०५१व १०५२व १०५३व १०५४व १०५५व १०५६व १०५७व १०५८व १०५९व १०६०व १०६१व १०६२व १०६३व १०६४व १०६५व १०६६व १०६७व १०६८व १०६९व १०७०व १०७१व १०७२व १०७३व १०७४व १०७५व १०७६व १०७७व १०७८व १०७९व १०८०व १०८१व १०८२व १०८३व १०८४व १०८५व १०८६व १०८७व १०८८व १०८९व १०९०व १०९१व १०९२व १०९३व १०९४व १०९५व १०९६व १०९७व १०९८व १०९९व ११००व ११०१व ११०२व ११०३व ११०४व ११०५व ११०६व ११०७व ११०८व ११०९व १११०व ११११व १११२व १११३व १११४व १११५व १११६व १११७व १११८व १११९व ११२०व ११२१व ११२२व ११२३व ११२४व ११२५व ११२६व ११२७व ११२८व ११२९व ११३०व ११३१व ११३२व ११३३व ११३४व ११३५व ११३६व ११३७व ११३८व ११३९व ११४०व ११४१व ११४२व ११४३व ११४४व ११४५व ११४६व ११४७व ११४८व ११४९व ११५०व ११५१व ११५२व ११५३व ११५४व ११५५व ११५६व ११५७व ११५८व ११५९व ११६०व ११६१व ११६२व ११६३व ११६४व ११६५व ११६६व ११६७व ११६८व ११६९व ११७०व ११७१व ११७२व ११७३व ११७४व ११७५व ११७६व ११७७व ११७८व ११७९व ११८०व ११८१व ११८२व ११८३व ११८४व ११८५व ११८६व ११८७व ११८८व ११८९व ११९०व ११९१व ११९२व ११९३व ११९४व ११९५व ११९६व ११९७व ११९८व ११९९व १२००व १२०१व १२०२व १२०३व १२०४व १२०५व १२०६व १२०७व १२०८व १२०९व १२१०व १२११व १२१२व १२१३व १२१४व १२१५व १२१६व १२१७व १२१८व १२१९व १२२०व १२२१व १२२२व १२२३व १२२४व १२२५व १२२६व १२२७व १२२८व १२२९व १२३०व १२३१व १२३२व १२३३व १२३४व १२३५व १२३६व १२३७व १२३८व १२३९व १२४०व १२४१व १२४२व १२४३व १२४४व १२४५व १२४६व १२४७व १२४८व १२४९व १२५०व १२५१व १२५२व १२५३व १२५४व १२५५व १२५६व १२५७व १२५८व १२५९व १२६०व १२६१व १२६२व १२६३व १२६४व १२६५व १२६६व १२६७व १२६८व १२६९व १२७०व १२७१व १२७२व १२७३व १२७४व १२७५व १२७६व १२७७व १२७८व १२७९व १२८०व १२८१व १२८२व १२८३व १२८४व १२८५व १२८६व १२८७व १२८८व १२८९व १२९०व १२९१व १२९२व १२९३व १२९४व १२९५व १२९६व १२९७व १२९८व १२९९व १३००व १३०१व १३०२व १३०३व १३०४व १३०५व १३०६व १३०७व १३०८व १३०९व १३१०व १३११व १३१२व १३१३व १३१४व १३१५व १३१६व १३१७व १३१८व १३१९व १३२०व १३२१व १३२२व १३२३व १३२४व १३२५व १३२६व १३२७व १३२८व १३२९व १३३०व १३३१व १३३२व १३३३व १३३४व १३३५व १३३६व १३३७व १३३८व १३३९व १३४०व १३४१व १३४२व १३४३व १३४४व १३४५व १३४६व १३४७व १३४८व १३४९व १३५०व १३५१व १३५२व १३५३व १३५४व १३५५व १३५६व १३५७व १३५८व १३५९व १३६०व १३६१व १३६२व १३६३व १३६४व १३६५व १३६६व १३६७व १३६८व १३६९व १३७०व १३७१व १३७२व १३७३व १३७४व १३७५